



# Uni Abex Alloy Products Limited

24th May, 2023

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Ref: Company Code: 504605

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement(s) of Audited Financial Results of the Company for F. Y 2022-23.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached the Newspaper publication of the Audited Financial Results of the Company for the Financial Year ended 31<sup>st</sup> March, 2023, published on 24<sup>th</sup> May, 2023 in 'Free Press Journal' (English newspaper) and 'Navshakti' (Marathi newspaper).

The same is also available on website of Company at www.uniabex.com

This is for your information and record please.

Thanking you,

Yours faithfully, For Uni Abex Alloy Products Limited

**BHAUTESH** 

Digitally signed by BHAUTESH

ASHWIN SHA

ASHWIN SHAH Date: 2023.05.24 12:36:42

**Bhautesh Shah** 

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above





### HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED

CIN:L70100MH1988PLC049929

Regd(O): Office No.142, First Floor, Evershine Mall PCS Ltd, Link Road, Mind Space, Malad (West), Mumbai: 400064 Email: hitkit.global@gmail.com Website: hitkitglobal.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON MARCH 31, 2023

				(Rs. in Lakh		
		uarter Ende		Year Ended		
Particulars	31-03-2023	31-12-2022	31-03-2022	31-03-2023	31-03-202	
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited	
I. Income						
Revenue from Operations	4.70	4.76	13.85	26.67	28.7	
Other Income	17.14	2.88	11.74	26.42	11.7	
Total Income	21.84	7.64	25.59	53.09	40.4	
II. Expenses						
Cost of Materials Consumed	-	-	-	-		
Purchase of stock in trade	3.88	3.77	6.75	19.58	17.4	
Changes in Inventories of Finished Goods, Work-in-						
Progress and Stock-in-Trade	-	-	-	-		
Employee Benefits Expense	0.82	0.79	0.87	3.38	5.9	
Finance costs	-	-	-	-	0.0	
Depreciation, Amortisation and Depletion Expenses	-	-	0.00	-	0.0	
Other Expenses	13.99	5.51	15.08	29.60	29.7	
Total Expenses	18.70	10.08	22.70	52.56	53.1	
II. Profit / (Loss) before exceptional items and tax	3.15	(2.44)	2.89	0.52	(12.69	
V. Exceptional item		(=,		-	(.=	
/. Profit before Tax	3.15	(2.44)	2.89	0.52	(12.69	
/I. Tax Expense	0.13	` -	(3.32)	0.13	(3.32	
- Current Tax	0.13	-	-	0.13	, , ,	
- Short / (Excess) provision of Previous Year	_	-	_			
- Deferred Tax	-	-	(3.32)	-	(3.32	
/II. Profit for the Period	3.02	(2.44)	6.21	0.39	(9.3	
Other comprehensive income (after tax)	-	` -	-	-		
Total Comprehensive Income for the Period	3.02	(2.44)	6.21	0.39	(9.3	
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- Each)	740.00	740.00	740.00	740.00	740.0	
Other Equity	-	-	-	220,366	219.97	
Earnings per Equity Share (Face Value Rs. 2)						
(Not annualised)						
(a) Basic	0.0082	(0.0066)	0.0168	0.0011	(0.0253	
(b) Diluted	0.0082	(0.0066)	0.0168	0.0011	(0.025	

- The Audited financial results for the 4th quarter & year ended 31st March, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 22nd May 2023. The Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion. The Financial Results are prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of full financial year and unaudited published year to date figures upto the third quarter of the respective financial year.
- The Company has only one reportable segment i.e. Trading. In accordance with Indian Accounting Standards (Ind-AS 108). The Figures have been regrouped and/or reclassified wherever necessary.

For Hit Kit Global Solutions Limited

Place: Mumbai Date: 22-05-2023

(Kamal Agrawal DIN NO.: 07646000

# UNI ABEX ALLOY PRODUCTS LTD.

(CIN NO. L27100MH1972PLC015950)

REGISTERED OFFICE: LIBERTY BUILDING, SIR VITHALDAS THACKERSEY MARG, MUMBAI 400 020. E-MAIL: companysecretary@uniabex.com | Tel: 022-2203 2797

EXTRACT OF THE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2023

_			Year Ended			
Sr.	Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.202
No.		(Un-Audited) Ref. Note 4	(Un-Audited)	(Un-Audited) Ref. Note 4	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4,084.77 889.97	4,889.38 988.63	3,882.49 530.85	16,620.40 2,536.87	13,754.6 1,692.5
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or				, i	
4	Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or	889.97	988.63	530.85	2,536.87	1,692.
5	Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss) for the period (after tax) and Other	657.19	699.03	393.68	1,852.94	1,229.
6 7	Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	622.48 197.50	699.03 197.50	394.00 197.50	1,818.23 197.50	1,230.1 197.
8	of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each)				7,960.96	6,389.
	1. Basic: 2. Diluted:	33.28* 33.28*	35.39* 35.39*	19.93* 19.93*	93.82 93.82	62.1 62.1

- Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015 (as amended). The financial results were reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by
- The limitation results where the reviews and recommended of the Doctor Ordication System Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 22nd May 2023.

  Considering the nature of operations and the manner in which the chief operating decision maker of the Company has conduded that there is only one operating segment "Alloy and Steel Castings" as per Ind-AS 108 "Operating Segments". Accordingly, no separate disclosures of segment information have been made.
- The figures for the quarters ended 31st March 2023 and 31st March 2022 are the balancing figures between the audited financial statement for the years then ended and the year to date figures up to the end of third quarter of the respective financial year which were subjected to limited review.
- The Board of Directors has recommended final equity dividend of 200% (Rs.20.00/- per share) of the face value of Rs. 10 each for the financial year 2022-23. The payment of dividend is subject to shareholders approval in the Annual General Meeting The figures for the previous year/period have been regrouped/recast/rearranged to render them comparable with the figures of the
- The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of the Company are available on the websites of the Company at www.uniabex.com and also at BSE Ltd. at www.bseindia.com.

F. D. Neterwala

DIN: 00008332

Date: 22 May 2023

GOVERNMENT OF INDIA. MINISTRY OF FINANCE DEPARTMENT OF FINANCIAL SERVICES THE RECOVERY OFFICER-I. MUMBAI DEBT RECOVERY TRIBUNAL. MTNL Bhavan, 2nd Floor, Colaba Market, Cola **RECOVERY PROCEEDING NO. 538 OF 2016** Next Date : 16/06/2023

Union Bank of India.

SPL Technochem Ltd & Ors. ...Certificate Debto **NOTICE OF SETTLING THE SALE PROCLAMATION** 

Whereas, the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O. A No. 55 of 2009 to pay to the Applicant Bank Rs. 21,15,22,566.30/- (Rupees Twenty One Crore Fifteen Lakhs Twenty Two Thousand Five Hundred

Sixty Six and Paise Thirty Only) alongwith interest and cost.
Whereas you have not paid the amount and the undersigned has attached th under mentioned property and ordered its sale. You are hereby informed that the **16/06/2023** has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon

to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof SCHEDULÉ OF PROPERTY Details of Immovable Property

Land bearing Gat No. 384 (p) B at Mouje Lahe, Taluka Shahapur, Dist Thane alongwith structures now standing or henceforth constructed thereon within the limits of grampanchavat Lahe, Shahapur/ Murbad, Dist, Thane admeasuring about 098R and bounded by -

East by Road and thereafter Gat No. 393; South by Gat No. 378; West by Gat No. 382 & 383; North by remaining portion of the Gat No. 384 (p). Given under my hand and seal of the Tribunal on this 20th day of April, 2023 a



(Ashu Kumar Recovery Office
Debts Recovery Tribunal -I, Mumba

...Certificate Holde

1. M/s. SPL Technochem Ltd.

30, Sadguru Nanik Industrial Estate, Western Express Highway, Goregaon Mumbai- 400 063. And 125/128, Mittal Tower, 'B' 12th Floor, Nariman Point Mumbai- 400 021. And Place of business at Village Lahe, Athagaor Shahapur, Nasik Road, District: Thane

MUKESH M. SHAH,

(i) 603, KopalNiwas, New Patilbhai Building, S. V. Road. Vile Parle (West) . Mumbai-400 056 (ii) G/924, Sunder Dham, Rambaug Lane, Bhoisar, Borivli (West), Mumbai 400 092, And (iii) Surashtra Society, House No.14, The Gujarat Brahma Kshatriya CHS Ltd. Ahmedabad

SHRI SHREYANSH P. SHETH, Commerce Six Roads, Navrangpura (I) 8/B, Amam Apartments, Ahmedahad-380 009

(ii) No. 6, Lalit Kunj, Nutan Laxmi Housing Society, 10th Road, JVPD Scheme Vile Parle (East), Mumbai - 400 049, **And** (iii) 716, AkashIndra Prakash, Satya Nagar, Saibaba Nagar, Borivali (West), Mumbai -400 092

SHRI SANJAY DHANDHUKIYA 716, AkashIndra Prakash, Satya Nagar, Saibaba Nagar, Borivali (West) Mumbai-400 092

INDIAN OVERSEAS BANK LTD.,

51 Mulla House, Hutatma Chowk, Fort, Mumbai - 400 023

THE SHYAMRAO VITHAL CO-OPERATIVE BANK LIMITED, Bal Vatsalya Building, Kasturba Cross Road No. 1, Borivali (East)

. CENTRAL BANK OF INDIA.

Chander Mukhi, Nariman Point, Mumbai - 400 021 and Branch Office amongst others at Chander Mukhi, Nariman Point, Mumbai - 400 021



GLN2459949

GLN2530283

GLN185595

GLN193702

## Kotak Mahindra Bank Limited

Regd office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Corporate office: Kotak Infiniti, Bldg No 21, Infinity Park, General AK Vaidya Marg, Malad (E), Mumbai-400097

**AUCTION-NOTICE** 

That the below mentioned Borrower/s had availed gold loan facility against security of the gold ornaments/ items as specified below. The Borrower/s defaulted in due repayment of the installments and outstanding dues and as a result of which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower/s to repay the outstanding amounts. However, the Borrower/s has failed to repay/clear his outstanding dues thereby compelling the Bank t auction the gold ornaments pledged in favour of the Bank. The open auction of the above mentioned gold ornaments would be held at

Date: 30-May-2023 Time: 11:00 AM Place: Respective Branch Premises State Party Name Location | Sub Location Gross Wg GLN2499187 Aaditya Subramani Iye Maharasht Ghatkopare GLN2416217 Sukanya Sadanand Shetty Maharashtra Airoli Ghatkopare 47.37 GLN2451193 Sukanya Sadanand Shetty Maharashtra Ghatkopare Vineet Shrichand Saroj GI N2075658 Maharashtra Airoli Ghatkopare 176.98 GLN2323700 Anant Ravindra Shelke Maharashtra Airoli Ghatkopare 21.15 GLN2505854 Anant Ravindra Shelke Maharashtra Airoli Ghatkopare 90.51 GLN1874623 53.62 Manoikumar Bansrai Pa Maharashtra Airoli Ghatkopare GLN2334312 Bablu Vishwakarma Maharashtra Ghatkopare 27.80 GLN2432407 Bablu Vishwakarma Maharashtra Airoli Ghatkopare 17.86 GLN2279182 Gajane Vishwas Murlidhar Maharashtra Ghatkopare Alibaug GLN2356232 Paresh Raghunath Mokal Maharashtra Ghatkopare 130.26 Alibaug GLN2556468 14.00 Alpesh Yashwant Mestri Maharashtra Ghatkopare Alibaug GLN2315375 Sadanand Ramesh Pawar Maharashtra Ghatkopare 42 64 97.52 GLN2291398 Viiav Harilal Yadav Maharashtra Nerul Ghatkopare 64.74 GLN2045944 Maharashtra Ghatkopare GLN2456840 Rashmi Kumar Chimata Maharashtra Nerul Ghatkopare 44.00 Ranjeet Bhajanlal Talreja GLN2210096 79.80 Maharashtra Ghatkopare Ghatkopare GLN2536926 Akshay Aravind Kurdhudkar Maharashtra 31.84 Nerul GLN2487979 Yasmin Amir Mulani Maharashtra Nerul Ghatkopare 11.96

Maharashtra

Maharashtra

Maharashtra

Maharashtra

Panvel

Panyel

Rakesh S Dhamane Maharashtra Ghatkopare Panvel Arjun Uttareshwar Dhaware Maharashtra Vashi Ghatkopare 62.76 GLN2555375 Bidders are requested to Submit a copy of their Photo – identity, signature and address proof along with their original for verification together with two recent photographs on 29-05-2023 by 4pm at kalina Branch. Also individual bidder should be present to handover the documents. The Bank reserves the right to change the venue/date/time of auction or cancel the auction / finalise the highest bid without any notice to bidders.

The cost of the auction process will be debited to the customer account. Bank reserves the right to recover the balance amount from the customer if the bid amount is insufficient to meet the payoff amount of the account. For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you are requi to contact. Mr.Affan Parkar-9769893241

Abbas Shabbir Cementwala

Ashish Santosh Chirekar

Rakesh S Dhamane

Rakesh S Dhamane

## **LIBORD SECURITIES LIMITED**

CIN: L67120MH1994PLC080572

Regd. Office: 104, M.K. Bhavan, 300, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001
Phone: 022- 22658108 / 09 E-mail: investorrelations@libord.com

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2023 (Rs. in Lakhs) Ended Ended **Particulars** 31.03.2023 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 Audited Audited Audited 22.12 2.27 otal Income from Operations 6.22 9.81 et Profit / (Loss) for the period before tax let Profit / (Loss) for the period after tax otal Comprehensive Income for the period 500.00 500.00 500.00 quity Share Capital Other Equity (excluding Revaluation Reserve) (108.01)(103.40) (103.40)391.99 arnings Per Share (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations): 0.15 0.04 0.15 0.04 . Diluted:

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financia Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR Regulations, 2015. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and Company's website at www.libord.com.

For Libord Securities Limited

OMKARA
ASSETS RECONSTRUCTION Pvt. Ltd.

**OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED** 

CIN: U67100TZ2014PTC020363

Registered Office: No. 9, M.P. Nagar, First Street, Kongu Nagar,

Extension, Tirupur - 641607.

Corporate Office: C/515, Kanakia Zillion, Junction of LBS Road and

CST Road BKC Annexe, Near Equinox, Kurla (West),

Mumbai - 400070. Tel.: 022-26544000/ 7558392736

Sale Of Financial Assets Under Swiss Challenge Method

Omkara Assets Reconstruction Private Limited (OARPL) Invites Expression

of Interest from Asset Reconstruction Companies (ARC) under the extant RBI

Guidelines for the proposed sale of financial assets on 100% Cash basis for

Portfolio of 03 Accounts with total outstanding dues of Approx. Rs. 1000 Crs.

The sale shall be on "As is Where is and As is What is basis and Without

Recourse Basis". Eligible prospective investors are requested to intimate their

willingness to participate in competitive bidding under Swiss challenge

Method. Expression of interest along with duly executed Non-disclosure

agreement shall be submitted on or before 26 May 2023. In case of any

Mr. Shubhodeep Banerjee, s.banerjee@omkaraarc.com

query/clarification, you may contact to:

Date: 24.05.2023 Place: Mumbai

**ATISHAY** 

Date: 23.05.2023

**Nawal Agrawa** 



नि:ष्यक्ष

# PUBLIC NOTICE

To Know you all by this Public Notice I hereby inform that Mr. Makvel Nazasetl Misquitta and 3 others are the owners of Land Sr. No. - 132, Hissa No. 8, Area adm 9.60.00 R. Sq. Mtrs. of Village - Sander Taluka - Vasai, District - Palghar and the Said Owner has Developed the said land and wants to Regularised the Construction and also made application for same to Vasai Virar City Municipal Corporation . By this public notice we here by invite objections of any person/s who is having interest in the said Land by way of gift agreement, conveyance , easmentary rights , possession , tenancy or any other type of right. I hereby declare that any person/s having interest in the said Land should forward his objections along with elevant documents to the undersign within 14 days of publication of this notice. if the undersign does not receives any objections from any person/s claiming interest in the said Land, it will be presumed that no person/s having any claim or interest in the

> Adv. Tushar R Patil Add - B/16 , Ish Kripa Building , Mulgaon Taluka - vasai , District - Palghar 401201.

Regd. Office: 14-15, Khatau Building, 44 Bank Street, Fort, Mumbai (MH) - 400001 Head Office: Plot No. 36, Zone - 1, Maharana Pratap Nagar, Bhopal - 462011, Madhya Pradesh. Tel: 0755 2558283 | Website: www.atishay.com CIN NO: L70101MH2000PLC192613

Authorized Officer

For Omkara Assets Reconstruction Pvt Ltd

### STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31st, 2023

[₹ in Lakhs except EPS]

Sr		For t	he quarter ei	For the year ended		
No	l Particulars	31-Mar-23	31-Dec-22	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22
IVU		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	679.86	600.77	629.21	2,146.13	1,975.39
2	Net profit/(loss) for the period (before tax and exceptional items)	74.52	41.57	10.56	101.16	28.50
3	Net profit/(loss) for the period before tax (after exceptional items)	74.52	41.57	10.56	101.16	28.50
4	Net Profit/(Loss) for the period after tax	52.98	28.29	4.48	65.01	11.27
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	50.36	29.36	3.94	65.60	15.55
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- per Equity Share)	1,098.13	1,098.13	1,098.13	1,098.13	1,098.13
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	2,570.53	2,504.93
8	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) -					
	1. Basic	0.48	0.26	0.04	0.59	0.10
	2. Diluted	0.48	0.26	0.04	0.59	0.10

The above is an extract of the detailed format of financial results for the quarterly and year ended March 31st, 2023 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of said results are available on the Company's website www.atishay.com and Stock Exchanges

For and on behalf of Board of Atishay Limited

Place: Bhonal Date: May 23rd, 2023

Akhilesh Jain Chairman & Managing Director DIN No. 00039927

### Joyville Shapoorji Housing Private Limited CIN: U70109MH2007PTC166942 | Website: www.joyvillehomes.com

Registered Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai – 400005 STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS ENDED 31 MARCH 2023

ST	ATEMENT OF AUDITED FINANCIAL RESU	LISFOR THE	THREE MONT	H2 FNDFD 21	MARCH 2023
S. No.	Particulars	3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Current year ended	Previous year ended
		31/03/2023	31/03/2022	31/03/2023	31/03/2022
			Aud		
		INR in lakhs	INR in lakhs	INR in lakhs	INR in lakhs
1	Total Income from operations	21,771.52	29,800.53	58,028.58	59,487.65
2	Net (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	(2,331.98)	(8,109.52)	(1,246.72)	(13,034.64)
3	Net (Loss) for the period before tax (after				
	Exceptional and/or Extraordinary items)	(2,331.98)	(8,109.52)	(1,246.72)	(13,034.64)
4	Net (Loss) for the period after tax (after				
	Exceptional and/or Extraordinary items)	(2,331.98)	(8,109.52)	(1,246.72)	(13,034.64)
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	(2,309.56)	(8,084.97)	(1,195.91)	(12,996.79)
6	Paid-up equity share capital	(=,=====	(=,==,	(=,====,	(==,===,
	(Face Value of the equity share INR 10 each)	10.31	10.31	10.31	10.31
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	(34,207.65)	(33,162.74)	(34,207.65)	(33,162.74)
8	Securities Premium Account	(34,207.03)	(55,102.74)	-	(33,102.74)
9	Net worth	(34,197.34)	(33,152.43)	(34,197.34)	(33,152.43)
_	Paid up debt capital / Outstanding debt	1,06,647.25	1,18,809.55	1,06,647.25	1,07,946.46
11		1,00,047.23	1,18,809.55	1,00,047.23	1,07,340.40
12		(3.22)	(3.73)	(3.22)	(3.73)
	Debt Equity ratio	(3.22)	(3.73)	(3.22)	(3.73)
13	0 1				
	(Face value of INR 10/- each)	/>	/=	/	(
	(a) Basic (INR)	(2,262.04)	(7,866.29)	(1,209.33)	(12,643.70)
	(b) Diluted (INR)	(2,262.04)	(7,866.29)	(1,209.33)	(12,643.70)
	Capital Redemption Reserve	-	-	-	-
_	Debenture Redemption Reserve	-	-	-	-
	Debt Service Coverage ratio	(0.15)	(0.85)	0.10	(0.33)
17	Interest Service Coverage ratio	(0.17)	(1.65)	0.20	(0.69)
18	Current ratio	1.25	1.39	1.25	1.39
19	Long Term Debt to Working Capital	1.63	1.49	1.63	1.49
20	Bad debts to Account receivable ratio	-	-	-	-
21	Current liability ratio	0.71	0.63	0.71	0.63
22	Total debts to total assets	0.32	0.43	0.32	0.43
23	Debtors turnover	637.15	231.79	366.11	462.70
	Inventory turnover	0.07	0.14	0.18	0.27
	Operating margin %	(3.37)	(23.91)	6.44	(16.66)

# Notes:

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly / yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the quarterly / yearly financial Results is available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz. www.joyvillehomes.com
- b) For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement Regulations, 2015 pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed or

For and on behalf of the Board of Directors of Joyville Shapoorji Housing Private Limited CIN: U70109MH2007PTC166942

Sriram Mahadevan Managing Director DIN: 08028238

# bhansali engineering polymers limited

23.72

16.30 39.84

41.44

CIN - L27100MH1984PLC032637

Ghatkopare

Ghatkopare

Ghatkopare

Ghatkopare

Regd. Office: 301 and 302, 3rd Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai – 400 058, Phone: (91-22) 2621 6060 • Fax: (91-22) 2621 6077

E-mail: investors@bhansaliabs.com · Website: www.bhansaliabs.con INFORMATION REGARDING 39TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ('VC') / OTHER AUDIO-VISUAL MEANS

('OAVM'), E-VOTING, BOOK CLOSURE AND DIVIDEND Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ('AGM') of Bhansali Engineering Polymers Limited ('the Company') will be held on Monday, 19th June, 2023 at 11.00 am (IST) through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business(es) as set forth in the Notice of AGM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India

('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8 April, 2020, 17/2020 dated 13 April, 2020, 20/2020 dated 5 May, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being General Circular No. 10/2022, dated 28 December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA'), Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 read with SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, issued by SEBI and other applicable circulars issued in this regard. In compliance with the above circulars, the Company will be sending the electronic copies of the Notice of 39th AGM and along with the link for the Annual Report for FY 2022-23, to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent ('Registrar')/ Depository Participant(s) ('DPs'). The requirement of sending physical

copies of the Annual Report has been dispensed with vide above mentioned MCA Circulars and SEBI Circulars. However, the physical copies of the Notice of 39th AGM along with the Annual Report 2022-23 shall be sent to those members, who request the same at investors@bhansaliabs.com. The Annual Report 2022-23 including the Notice of 39th AGM will also be made available on the website of the Company at

www.bhansaliabs.com, BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at

# Registration of email address with the Company/DP:

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at investors@bhansaliabs.com.

Members holding shares in Dematerialized mode are requested to register/ update their email addresses with the relevant Depository Participants (DP).

Alternatively the Members may register their email addresses with Link Intime India Pvt Ltd, the Registrar and Transfer Agent of the Company on a temporary basis, in order to receive the Annual Report for the financial year 2022-23, on the weblink https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html on or before Thursday, June 8, 2023. Voting Information:

Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as may be set forth in the Notice of the AGM through e-voting system

Detailed instructions pertaining to (a) Remote e-voting before the AGM, (b) e-voting on the day of AGM and (c) attending the AGM through VC/OAVM will be provided in the Notice of the AGM.

# **Book Closure and Dividend:**

Members may note that the Board of Directors at its meeting held on May 21, 2023, has recommended a Final Dividend of Re.1 (100 %) per Equity Share (of face value of Re.1 each) for the financial year ended March 31, 2023 and also recommended a One-time Special Dividend of Rs.14 (1400 %) per Equity Share on account of the Company entering into its 40th year of business operations. The total Final and Special Dividend amounting to Rs.15 (1500 %) is subject to approval of the shareholders of the Company in the ensuing 39th Annual General Meeting. The said Dividend will be paid on or before June 30, 2023, subject to deduction of tax at source. The Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from Monday, June 12, 2023 to Monday, June 19, 2023 (both days inclusive) for the purpose of holding the 39th AGM. Members holding shares as on the closing hours of Saturday June 10, 2023 shall be entitled for Final and Special Dividend. Tax on Dividend:

As the Members are aware, as per the Income Tax Act, 1961 ("IT Act"), as amended by the Finance Act 2020, dividends paid or distributed by the Company after April 1, 2020, shall be taxable in the hands of the Members and the Company shall be required to deduct the Tax at Source (TDS) at the prescribed rates from the dividend. The TDS rates would vary depending on the residential status of the Members and the documents submitted by them within the time and accepted by the Company. Members can register and upload TDS exemption request on the weblink https://linkintime.co.in/formsreg/submission-of-

In case of any query/grievance relating to e-voting, Members may contact Link Intime India Pvt. Ltd. by e-mail at enotices@linkintime.co.in or the Secretarial Department of the Company at investors@bhansaliabs.com

POSSESSION NOTICE (For Immovable Property) (See Rule 8(1)]

बैंक ऑफ़ बड़ोदा Bank of Raroda Tupgaon Road. Village & Dank Bank of Baroda

Tupgaon Road, Village & Post Chouk,
Tal Khalapur, Distrct Raigad, Pin: 410206
Mail: chouk@bankofbaroda.com

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Security Interest Act, 2004, 24 of 2002) and in exercise or powers conterred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 09.01.2023 calling upon the borrower Mr. Priyadarshani Sachin Mhatre & Mr. Sachin Vitthal Mhatre to repay the amount mentioned in the notice being Rs. 9,96,661.91 (Rupees Nine Lakhs Ninety Six Thousand Six Hundred Sixty One and Ninety One Paisa only) as on 06.01.2023 within 60 days from the date of receipt of the said notice. The said notice personally acknowledged by the borrowers on 10.01.2023.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement)

Rules 2002 on this 19th day of May of the year 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of Rs. 10,12,755.09 (Rupees Ten Lakhs Twelve Thousand Seven Hundred Fifty Five and Nine Paisa only) as on 15.05.2023 and

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Description of the Immovable Property

Flat No. 302, admeasuring 362.21 Sq.ft, carpet area, Third Floor, Jagdamba Hills View Survey No. 143, Plot No. 12, sitated at Devnagri, PEN, Taluka PEN, District Raigad.

Date: 19.05.2023 Authorised Officer, Bank of Baroda

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of our client that we are investigating the title of 1. Pramod Narhari Mhatre, 2. Ravindra Narhari Mhatre, 3. Rajendra Narhari Mhatre, 4. Vimal Moreshwar Desai, 5. Nirmala Vilas Goregaokar, 6. Sunila Mohan Patil, 7. Rajiv Raman Bhatkar, 8. Sonali Rajan Jain, 9. Rupali Sebastian, 10. Subodh Subhash Naik & 11. Sudhanshu Subhash Naik, (hereinafter referred to as the "Owners") who have represented that, they are the only and absolute owners having complete ownership right, title and interest in the property more particularly described in the Schedule written hereunder and hereinafter referred to as the "said property". Any person/s, bank, financial institution or anybody whomsoever, having any right or claim by way of agreement, Memorandum of Understanding, Partnership, joint venture agreement, development agreement, Sale, Lease, inheritance, Lien, Gift, Mortgage, Pawn, Pledge, Easementary rights, permanent and perpetual Right of Way, etc. whatsoever and howsoever, in respect of the said properties is required to intimate to the lowsoever, in respect of the said properties is required to intimate to the indersigned in writing about the same along with the supporting documentary or of thereof by RPAD within 14 days from publication of this notice, alling which all such claims (whatsoever and howsoever if any) shall be eemed to have been knowingly abandoned and or waived and any claim aised after the expiry of the notice period shall not be entertained by ou client. Furthermore, in case no claims are received within the notice period, our client will presume that there are no such claims.

SCHEDULE

DESCRIPTION OF THE PROPERTY

ALL these piece or parcel of freehold vacant agricultural land or ground situate lying and being at village Dhokawade, Taluka Alibag, District Raigad within the jurisdiction of Sub-Registrar of Assurances at Alibag & as described below:

1. The Jirayat land bearing Gat No. 111 admeasuring 1 H. 03.70 Area (including pothbarsa) and assessed at Rs. 15.56 of village Dhokawade.

(including potkharaba) and assessed at Rs. 15.56 of village Dhokawade Tal. Alibag, Dist. Raigad. Dated this 24th day of May, 2023

Adv. Ganesh Govind Patil, A-1,2, Ground Floor, Shrutisarang CHS, Opp. Union Bank of India, Brahmin Ali, Alibag, Tal: Alibag, Dist: Raigad. Pin: 402 201.

Place: Mumbai Date: 22 May 2023

Place: Mumbai Date: 23rd May, 2023

form-15g-15h.html

Ashwin M. Patel Company Secretary & GM (Legal)

# जाहीर सूचना

तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते कि, मी परिशिष्टित मिळकतीच्या २५% अविभाजित शेअरच्या संदर्भातील श्रीम भागीबाई सदानंद पाटील (यांनतर मालक असे उल्लेखित) यांच्या हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधांची तपासणी करत

कोणत्याही व्यक्तींचे परिशिष्टीत मिलकत किंवा त्याच्या कोणत्याही भागांच्या संदर्भात कोणताही टावा हु नामाधिकार, इस्टेट, शेअर किंवा हितसंबंध जसे की, करार, मागणी, वारसाहक, विक्री, हस्तांतर, अदलांबदल अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, बक्षिस, विश्वस्त, करारनामा, प्रसंविदा, वारसा, दावा, ताबा, भोगवटा, भाड्याने देणे भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, प्रलंबित वाद, भार, अदलाबदल, परवाना, धारणाधिकार, शेअर, कुळवहिवाट, पोट कुळवाहिवाट, निर्वाह, सुविधाधिकार, मृत्यूपत्र, मयत, अंत्यदान, विभागणी, खटला, हुकूम, जप्ती, निषेधाज्ञा आदेश. संपादन, अधिग्रहण, भार, विकास हक्ष, संयुक्त उपक्रम, व्यवस्था, भागीदारी, कर्ज, अग्निम, एफएसआय/टीडीआर च वापर, किंवा कायद्याच्या कार्यचलनाद्वारे किंवा अन्य किंवा परिशिष्टीत मिळकत किंवा त्याचा कोणत्याही भाग किंवा त्यावरील संरचना/नांवर किंवा परिशिष्टीत मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागाचा विकास/विक्री करण्याचा मालकांचा हक्ष किंवा अन्य काहीही असल्यास तसे लिखित स्वरुपात पुछार्थ दस्तावेजीय पुराव्यांच्या प्रमाणित सत्य प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय फ्लॅट क्र. ८०३, ८वा मजला, पुष्कराज को–ऑप. हाऊसिंग सोसायटी, स्वप्न लोक टॉवर्स, पिंपरीपाडा, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ येथे या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौरा) दिवसांत कळवाले, कसूर केल्यास, कोणतेही तसे प्रस्तावित दाले, हक्क किंवा हितसंबंध जर काही असल्यास ते सर्व हेतू आणि कारणांसाठी त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि मालक आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकितांवर ते बंधनकारक असणार नाही. परिशिष्ट

ठाणेच्या उप-प्रबंधकांच्या अधिकारक्षेत्रामधील आणि मिरा भाईंदर महानगरपालिका (एमबीएमसी) च्या स्थानिक हर्दीमधील गाव मोरवा तालुका आणि जिल्हा ठाणेच्या नवीन सर्वे क्र. १९, हिस्सा क्र. ८ मोजमापित १७७० चौरस मीटसंपैकी ४४२.५ चौरस मीटर्स (२५% अविभाजित शेअर्स) किंवा तत्सम शी संलग्नित जुना सर्वे क्र. १७५ हिस्सा क्र. ८ धारक शेतजमिनीचे ते सर्व भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबद्धता :-

पुर्वेला किंवा त्यादिशेने : नवीन स. क्र. १९, एच. क्र. ९ धारक जमीन; पश्चिमेला किंवा त्यादिशेने : नवीन स. क्र. १९, एच. क्र. ७ धारक जमीन उत्तरेला किंवा त्यादिशेने : नवीन स. क्र. १९, एच. क्र. ५ धारक जमीन ; दक्षिणेला किंवा त्यादिशेने : नवीन स. क्र. २०, एच. क्र. ४ धारक जमीन ठिकाण: ठाणे

दिनांक: २४ मे, २०२३

सेसिल सॅम फिलीप वकील

जोडपत्र।

# Indian Bank इंडियन बैंक

कफ परेड शाखा: तळ मजला, ललित बिल्डिंग, ३७, नाथालाल पारेख मार्ग, कुलाबा मुंबई-४००००१, महाराष्ट्र. **ईमेल**ः cuffeparade@indianbank.ii

मागणी सूचना

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

१. श्री. दिनेश शंकरलाल शर्मा, शंकरलाल शर्मा यांचा मुलगा,

६, त्रा. १५२४ राज्यराण रामा, राज्यराण रामा आ<u>चुरामा,</u> राहणार फ्लॅंट क्र. ७०२, ७वा मजता, के-बिंग, क्राज्यरामॅंट, आय-जे-के विंग को-ऑप. हाऊ. सोसा. लि., विष्णु पार्क, संत कबीर मार्ग, रावळ पाडा, दहिसर (पू.), मुंबई- ४००६८. २. सौ. मीना दिनेश शर्मा, दिनेश शंकरलाल शर्मा यांची पत्नी

राहणार: फ्लॅट क्र. ७०२, ७वा मजला, के-विंग, व्रज अपार्टमेंट, आय-जे-के विंग को-ऑप. हाऊ. सोसा. लि., विष्ण पार्क, संत कबीर मार्ग, रावळ पाडा, दहिसर (पू.), मुंबई- ४०००६८.

विषय : इंडियन बँक, कफ परेड शाखा-रजि. कडील तुमचे कर्ज खाते ६६७४४९७८०७ अअणि

वरील सर्व वैयक्तीक. तम्ही १ले गहाणवटदार यांनी तम्ही पहिले यांनी घेतलेल्या कर्ज खात्यासाठी तारण म्हणन तमच्या मत्तेचा प्रस्ताव दिलेला आहे.

तुम्ही पहिले यांच्या विनंतीनुसार बँकेच्या कामकाजाच्या ओघात पहिले तुम्हाला खालील सुविधा मंजुर झाल्या आणि तुम्ही . ल्या आहेत. (जर तेथे त्यानंतरची कोणतीही सुधारणा/नुतणीकरण/ अतिरिक्त कर्ज असल्यास ते सुध्दा विशेषत: नमुव करावे).

अ. क्र.	सुविधेचा प्रकार/ कर्ज खाते क्र.	मर्यादा मर्यादा आणि व्याजाचा दर (रु.त)	२१.०५.२०२३ रोजीस थकबाकी (रु.त)	उपार्जित परंतु खात्यामध्ये खर्ची न टाकलेले व्याज (रु.त)	२१.०५.२०२३ रोजीस एकूण थकबाकी (रु.त)
8	६६७४४९७८०७ आयबीएचएल- आरईसी- एफएलओटी७५ एल- एमसीआरएल-न्यू	४५,५०,०००.०० आरओआयः ७.८५%	<i>₹२,४७,९४९.००</i>	४,२६,०८२.००	३६,७४,०३९.००
?	६६९५४०२८७५ आयबी होम लोन प्लस- एमसीआरएल- १वाय	२०,००,०००.०० आरओआय: १०.३०%	१३,०८,४१७.००	१,४९,८४४.००	१४,५८,२६१.००
	एकूण	₹. ६६,५०,०००.००	४५,५६,३६६.००	५,७५,९२६/- + थकबाकीची संपूर्ण आणि अंतिम तडजोड पर्यंत	५१,३२,२९२/- + थकबाकीची संपूर्ण आणि अंतिम तडजोड पर्यंत

व्याज आणि इतर प्रभार. व्याज आणि इतर प्रभार. तुम्ही दोघांनीही सदर प्रत्येक सुविधेसाठी खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत:

सुविधेचा प्रकार | १. आयबी होम लोन दस्तावेजांचे स्वरुप

दस्तावजाच स्वरुप

ह. डी२- सिंगल/जॉईट डिमांड प्रॉमिसरी नोट दि. १२.०९.२०१८ \* डी७-डिस्पोझल ऑफ प्रोसिड लेटर दि.

१२.०९.२०१८ \* डी३२-समतुल्य गहाण निर्माण केल्याच्या निश्चितीचे बँकेला पक्षकारांकडील पत्र \* डी१०९गहाणाच्या सम्रोगेशनचा करार \* डी१२८- गृह कर्जाकरिता मुदत कर्ज करार दि. १२.०९.२०१८ \* एफ१६४डिस्क्लोजर ऑफ इर्क्पमेशन करिता कर्जदारांकडील पत्र दि. १२.०९.२०१८\* एफ१६७-हमी नि घोषणा पत्र दि.

१२.०९.२०१८ \*एफ१७२-नातेवाईक इ. च्या तपशिलावर कर्जदारांचे घोषणापत्र दि. १२.०९.२०१८\* एफ१६८-१२.०२.२०१८ "एक१४-नातवाइक इ. च्या तपाशलावर कजदाराच धावणावत्र १८. १२.०२.२०१८" एक१८४-कर्जदार/हमीदण्या कुटुंब सभासदांचा तपशिल दि. १२.०२.२०१८. २. डी२ – सिंगल/जाँइंट डिमांड प्रामिससी गर्ने दि. दि. १६.११.२०१८ \* डी७-डिस्पोझल ऑफ प्रोसिड लेटर दि. १६.११.२०१८ \* डी३२-समतुल्य गहाण निर्माण केल्याच्या निश्चितीचे बँकेला पक्षकारांकडील पत्र दि. १६.११.२०१८ \* डी१०९-गहाणाच्या सब्रोगेशनचा करार \* डी१२८- गृह कर्जाकरिता मुदत कर्ज करार दि. १६.११.२०१८८ \* एफ१६४-डिस्क्लोजर ऑफ इन्फेमेशन करिता कर्जदारांकडौल पत्र दि. १६.११.२०१८\* एफ१६७-हमी नि घोषणा पत्र दि. १२.०९.२०१८ \*एफ१७२-नातेवाईक इ. च्या तपशिलावर कर्जदारांचे घोषणापत्र दि. १६.११.२०१८

उपार्जित होणारे त्यावरील | उपार्जित होणारे त्यावरील

वरील सदर कर्जाच्या परताव्यासाठी दिनांक ९२.०९.२०१८ आणि १६.११.२०१८ रोजीचा मुदत कर्ज करार निष्पादित करू तुम्ही १ले आणि २रे यांनी वैयक्तीक हमी दिली आहे. सदर कर्जाचा परतावा हा तुम्ही १ले द्वारे खरेदीसाठ . इस्तावित/मालकीचा फ्लॅट क. ७०२. ७वा मजला. के-विंग वज अपार्टमेंट. आय-जे-के विंग को-ऑप. हाऊ भोसा. लि., विष्णु पार्क, संत कबीर मार्ग, रावळ पाडा, दिहसर (पू.), मुंबई-४०००६८ येथील मिळतीच्य ाहाण/जंगमगहाणाद्वारे सरक्षित आहे.

ारामा अनेपारामाञ्चा प्रचारण शहर. वृक्ती बेळोळी बरीत सदर सुविधेच्या संदर्भातील कर्जबाजारीपणाची पोच दिली आहे. ०९.०९.२०२१ रोजीस र ५८,६५,९७३.०० करिता आमच्या नावे जारी शेवटच्या पोचची तारीख आहे ०९.०९.२०२१.

ज्ञाजासह एकत्रित रक्कम चुकती करण्यासाठी वारात विनती करनहीं तुम्ही सगळ्यांनी वे संतुक्तपणे आणि वेगवेगळी बांधील आहेत यांनी थकबाकी रकमेची परतफेड करण्यात आणि मान्य केल्यानुसार कसूर केली आहे. कर्ज खाते है **रिझर्व्ह बँक ऑफ** इंडिया द्वारे जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/ मार्गदर्शक तत्वानुसार १५.०४.२०२२ पासून नॉन परफॉर्मिंग

२१.०५.२०२३ रोजीस तमच्यादारे देय थकबाकी रक्कम रु. ५१.३२.२९२.०० (रु. एकावरण लाख बत्तीम हजा ोनशे **ब्याण्णव मात्र)** आणि सदर रकमेवरील प्रदानाच्या तारखेपर्यंत ०१.०३.२०२३ पासून मान्य केलेल्या दरान याज आणि इतर प्रभार इतकी आहे.

त्याज जाग शार जगार श्रम्भ जात. सिमुगुरियांश्रेमा अंग्ड सिक्नस्ट्रक्शन ऑफ फायनात्यियल ॲसेट्स् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ अन्वये कर्जदार म्हणजे बँकेद्वारे वित्तीय सहाय्य मंजूर केलेली किंवा कोणतीही हमी दिलेली किंवा कोणतेही गहाण/प्रभार नर्माण केलेली/बँकेद्वारे मंजूर केलेल्या वित्तीय सहाय्याकरिता तारण ठेवणारी कोणीही व्यक्ती.

कलम १३(२) अन्वये सदर ग्रदानाच्या तारखेपर्यंत व्याज आणि इतर प्रभारासह एकत्रित १७.०५.२०२३ रोजीस थकबाकी म्हणजेच **रु** <mark>५१,३२,२९२.०० (रु. एकावण्ण लाख बत्तीस हजार दोनशे ब्याण्णव मात्र)</mark> सह एकत्रित प्रदानाच्या तारखेपर्यंत सद ारखेपासून त्यावरील व्याज आणि इतर प्रभाराची रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूरवा उरल्यास बेंकेला सदर ॲक्ट अन्वये तुम्हाला कोणत्याही पुढील संदर्भाशिवाय तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीचा तिच हक्क वापरणे भाग पडेल. तुम्ही सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसात** तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यास कसूर केल्यास बँक येथील खालील परिशिष्टात दिलेल्या तारण मत्ताच्या विरोधात ॲक्टच्या कलम ९३(४) अन्वये तिच्या अधिकाराचा वापर

सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या समाप्तीनंतर आणि मागणीचे पालन करण्यास तुम्ही कसूर केल्यावर बँक ॲक्ट अंतर्गत तिच्या हक्काचा वापर करण्यासाठी कब्जा घेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल

कृपया नोंद घ्याची की ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार बँकेची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सदर सूचनेच्या तारखेनंतर विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने तारण मतेचे **(येथील खालील परिशिष्टात दिलेल्या)** हस्तांतर करु शकत नाही. . मूद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला देण्यात येणारी सूचना ही बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही उपायांन

बाधा न आणता आहे. कृपया ध्यानात ठेवावे की, ही सूचना प्राप्त केलेल्या/प्राप्त करावयाच्या आदेश/हुकुमाच्या निष्पादनाचं कार्यवाही आणि डीआरटी/डीआरएटी/न्यायालयाचे डीआरटी/आरओ यांच्यासमोर सध्या प्रलंबित प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी बँकेच्या अधिकाराला बाधा न आणता दिली आहे. कपया नोंद घ्यावी बँकेने इतर अनुषंगिक दायित्वे तसेच तमच्या वतीने स्थापित आणि जारी केलेले लेटर ऑफ क्रेडिट आणि

: क्तीत बिल डिस्काऊंटिंग, बँक गॅरंटी अंतर्गत उद्भवणारे दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक्क "आम्ही सप्फेसी ॲक्टच्या कलम १३(८) आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तरतर्दीकडे लक्ष वेधत आहोत, ज्या अंतर्गत तुम्ही तारणांवरिल विमोचनाचा तुमचा हक्क वापरु शकता''

नेम्नस्वाक्षरीकार हे उपरोक्त कलम १३ अन्वये अधिकाराचा वापर करणे आणि सदर सूचना जारी करण्यासाठी बँकेचे यथायोग

<u>परिशिष्ट</u> मत्तेचा विनिर्दिष्ट तपाशिल ज्यामध्ये तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत ते खालील प्रमाणे:

चे सर्व ते भाग आणि विभागः फ्लॅट क्र. ७०२, ७वा मजला, के-विंग, व्रज अपार्टमेंट, आय-जे-के विंग को-ऑप हाऊ. सोसा. लि., विष्णु पार्क, संत कबीर मार्ग, रावळ पाडा, दिहसर (पू.), मुंबई-४०००६८ सीमाबद्धः **उत्तरः** निवासौ बिल्डिंग, **दक्षिणः** ओम सर्वोदय सीएचएसएल द्वारे, **पूर्वः** लक्ष्मी निवास द्वारे, **पश्चिमः** चित्रकुर

ठिकाण : कफ परेड, मुंबई (महा.)

गीएचएसएल द्वारे

प्राधिकृत अधिकार इंडियन बँक करित

(1) Arra

बेंक ऑफ़ बड़ोदा

Bank of Baroda

२००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

कब्जा सुचना (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१)

त्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड (याआधी इंडिया इन्फोलाईन हाऊर्सिंग फायनान्स लि. नावे ज्ञात देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **आयआयएफएल एचएफएल** च्या खालील नमुद रकमेसह त्यावरी

न्यानाच्या अनाजन्य राहात्य. अंदरच्या कतन १५ च्या पोटकतम (८) च्या तरातुरीकडे कर्जदागांचे लक्ष वेधण्यात येते. जर विक्री किंवा हस्तांतरणासाठी निर्धारित तारखेणूर्वी कोणत्याही वेळी झालेल्या सर्वे खर्चे, परिच्यव आणि आकार यासह आ**यआयप्फएल एचएफएल** ची थकवाकी कर्जदागी चुकती केली तर **आयआयएफएल एचएफएल** कडून तारण मत्तांची विक्री किंवा हस्तांतरण केले जाणार नाही आणि तारण मत्तांच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी **आयआयएफएल एचएफएल** कडून पुढील

पावले उचलली जाणार नाहीत.				
कर्जदाराचे नाव पुणे शाखा	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	एकूण देय थकबाकी (रु.)	मागणी सूचनेची तारीख	कब्जाची तारीख
श्री. चंद्रकांत सुभाष तकबिडावे आणि सौ. अनुसाया चंद्रकांत तकबिडावे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१०००३२०२)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग धारक: फ्लॉट क्र. ०७, चटई क्षेत्र मोजमापित ३५५ चौ.फूट आणि सुपर बिल्टअप क्षेत्र मोजमापित ४७९ चौ.फूट, बिल्डिंग क्र. ए-२, विनायक हिल्स, चिखली, पुणे, महाराष्ट्र, भारत, ४१९०६२.	रु. १३,९८,४१०/- (रुपये तेरा लाख अञ्चयाण्यव हजार चारशे दहा मात्र)	२१-फेब्रु २०२३	२०-मे२३

ढील तपशिलासाठी कृपया प्राधिकृत अधिकारी यांना शाखा कार्यालय:-सीटीएस क्र. ४२७८/१ ते ७, तानाजी नगर, कालिका माता मंदिराजवळ, २रा मजर चवड पुणे-४११०३३ /किंवा कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र. ९८, फेझ- IV, उद्योग विहार, गुरगाव, हरियाणा यांना संपर्क कराव सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड करित

## युनी ॲबेक्स अलॉय प्रॉडक्टस् लि.

(सीआयएन क्र.: एल२७१००एमएच१९७२पीएलसी०१५९५०) नोंदणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई-४०० ०२० ई-मेल : companysecretary@uniabex.com फोन : ०२२-२२०३ २७९७

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचा उतारा

				(रु.लाख	।ति, प्रांत शंअर	٠, ١	
अ.	तपशिल		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
क्र.		38.03.2023	३१.१२.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२	
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
		संदर्भ टिप ४	ľ.	संदर्भ टिप ४			
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४,०८४.७७	४,८८९.३८	३,८८२.४९	१६,६२०.४०	१३,७५४.६२	
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)						
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण						
l	बाबींपूर्वी)	८८९.९७	९८८.६३	५३०.८५	२,५३६.८७	१,६९२.५९	
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्य-साधारण						
	बाबींनंतर)	८८९.९७	९८८.६३	५३०.८५	२,५३६.८७	१,६९२.५९	
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण						
	बाबींनंतर)	६५७.१९	६९९.०३	३९३.६८	१,८५२.९४	१,२२९.७५	
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न						
	(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि						
	इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	६२२.४८	६९९.०३	३९४.००	१,८१८.२३	१,२३०.०७	
ξ	समभाग भांडवल	१९७.५०	१९७.५०	१९७.५०	१९७.५०	१९७.५०	
b	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात						
	दाखवल्यानुसार (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						
	राखीव				७,९६०.९६	६,३८९.६१	
6	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)						
	१. मूलभूत	₹₹.२८*	₹4. <b>₹</b> ९**	१९.९३*	93.69	६२.२७	
ì	२. सौम्यिकृत	३३.२८*	३५.३९**	१९.९३*	93.69	६२.२७	

वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटीग स्टॅंडर्ड) रूल्स, २०१६ (सुधारणेनुसार) अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड (इंड एएस ३) अंतर्गत घालुन दिलेली गणन आणि मापन तत्त्वे आणि भारतामध्ये सर्वसाधारणपणे स्वीकारलेल्या इतर लेख तत्त्वांच्या अनुषागो आणि सेवी (लिस्टिंग ऑक्टिनेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ (सुधारणेनुसार) च्या रेग्युलेशन ३३ च्य सादरीकरण आणि प्रकटीकरण आवश्यकतांच्या अनुपालनांत बनवले आहे.

वरील वित्तीय निष्कर्ष हे २० मे, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक ने करण निवास करणात है है जा है, जिस्से हैं है जो इसके हैं किया स्वासित के किया सिवासित करणात आया जान स्वासित म महळामड़े शिकास करणात आले आणि त्यानत संचालक मंडळाद्वारे मंजूर करणात आले. कामकाजाचे स्वरूप आणि प्रचालन निष्कर्षांना कंपनीचे मुख्य प्रचालन निर्णय अधिकारी पाहतात ते विचारात घेऊन कंपनी हचा निष्कर्षांग्रत आली आहे

की, इंड-एएस १०८ ''प्रचालन विभाग'' प्रमाणे केवळ एकच प्रचालन विभाग आहे, म्हणजेच 'अलॉय आणि स्टील कास्टींगझ्' त्यानुसार वेगळी ३१ मार्च, २०२३ आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीची आकडेवारी ही संपलेल्या वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय विवरण आणि संबंधित

. वित्तीय वर्षाच्या संपलेल्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे, जी मर्यादित पुनर्विलोकनाच्या अधीन 

शिफारस केली आहे. लाभांशाचे प्रदान हे वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहील. मागील कालावधी/वर्षाची आकडेवारी ही चाल कालावधीच्या आकडेवारीशी ससंगत होण्यासाठी पनर्गठीत/पनर्रचित करण्यात आली आहे.

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे साद केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. कंपनीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट niabex.com व त्याचप्रमाणे बीएसई लि. ची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

अध्यक्ष

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३.

खटला क्र.: ओए/३२३/२०२१

कर्ज वसुली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए)

सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स.

ओंकारा अससेट्स रिकंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

विरुद्ध

मे. पी के इम्पोर्ट एक्सपोर्टस

येथे देखील.:फ्लॅट क्र. ६०४ ६वा मजला ग्रीन पार्क सीएचएस लि मरोळ चर्च रोड, मरोळ

येथे देखील.: फ्लॅट क्र. ६०४ ६वा मजला ग्रीन पार्क सीएचएस लि मरोळ चर्च रोड, मरोळ

) **कु. हसनीट कौर साहनी** फ्लॅट क्र. १२०२ इमराल्ड वसंत ओऍसिस मरोळ मुंबई महाराष्ट्र

समन्स

**ज्याअर्थी,** वरील नमूद **ओए/३२१/२०<del>२१</del> ना**मदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर

**ज्याअर्थी,** नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. ३७०४७०४४/ –** च्या कर्जाच्या वसुलीसाठी

तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.)

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मुळ

अर्जाच्या अन्. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण

मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. v) तम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या

कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट

केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त

) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या

विक्रीत्न रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री

रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या

तुम्हाला **१९/०७/२०२३ रोजी सकाळी १०.३० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत

अर्जटारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: २८/०४/२०२३ रोजी

समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी

(संजय जैसवाल)

डीआरटी-III, मुंबई

प्रबंधक

फ्लॅट क्र. १२०२ इमराल्ड वसंत ओऍसिस मरोळ मुंबई महाराष्ट्र – ४०००५९

१) मे. पी के इम्पोर्ट एक्सपोर्टस

अंधेरी पूर्व मुंबई, मुंबई महाराष्ट्र - ४०००५९

अंधेरी पूर्व मुंबई, मुंबई महाराष्ट्र - ४०००५९

-प्रमन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल

१६/११/२०२० रोजी सूचीबद्ध केला होता.

कारणे दाखविण्यासाठी;

खात्यामध्ये जमा केली पाहिजे

टीप: प्रयोज्य नसेल ने वगळावे

[नियम-१५(१)(ए) पहा)]/ १६(३



# इंडियन ओव्हरसीज बॅक

विलेपार्ले (पूर्व) शाखा

१, 'सी' विंग, श्यामकमल बिल्डिंग, अगरवाल मार्केट, विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००५७.

सरफैसी ॲक्ट च्या कलम १३ च्या पोटकलम (२) अन्वये कर्जदार/गहाणदार/हमीदारांना मागणी सूचना

प्रति,			
अनु.	कर्जदार	अनु.	हमीदार (नाव आणि पूर्ण पत्ता)
क्र.	(नाव आणि पूर्ण पत्ता)	क्र.	(कर्जदार गहाणदार असल्यास
	(कर्जदार गहाणदार असल्यास तक्त्यात दर्शवावे)		तक्त्यात दर्शवावे)
१	दिग्विजय रघुनाथ कोकरे, राहणार फ्रान्सि स्मृती, बहुजन विकास आघाडी जवळ,	3	– प्र/ना–
	डी'सिल्व्हा नगर, नालासोपारा पश्चिम, ठाणे.		
2	रश्मि रघुनाथ कोकरे, राहणार ४०/२०१, युरॅनस सीएचएसएल, एव्हरशाईन मिलेनियम		
	पॅरेडाईज, ठाकूर व्हिलेज, कांदिवली पूर्व, मुंबई.		

महोदय, संदर्भ : इंडियन ओव्हरसीज बँक, विलेपार्ले (पूर्व) शाखेकडील तुमच्या पत सुविधा.

kotak<sup>®</sup>
Kotak Mahindra Bank

**AppplApac** 

GLN2551015

GLN2016276

GLN2403597

GLN2109310

GI N2501961

GLN227380

GLN1676886

GLN2301480

GLN2451623

GLN2460813

GLN2544275

GLN233294:

GLN2205788

GLN2151431

GLN196532

GLN2439065

GLN246365

GLN1846795

GLN185121

GLN237052

GLN2113133

GLN2568853

GLN2579968

GLN2579934

GLN1719983

GLN2461800

GLN2470130

GLN2428877

GLN2323265

GLN2576068

GLN222775

GLN214963

GLN2197331

GLN219907:

GLN1739212

GLN1749659

GLN1824128

GLN2423650

GLN2593823

GLN2270020

GLN2270199

GLN2270368

GI N2482434

GLN2314133

GLN2134424

GLN2522282

GLN2532136

GLN2521408

GLN179455

GLN2227172

to contact Mr.Affan Parkar-9769893241

uction the gold ornaments pledged in favour of the Bank

he open auction of the above mentioned gold ornaments would be held at:

Party Name

Mahesh Kanii Nandu

Sawant Dhanashri Vishwas

Rupesh Kumar Sharma

Sonali Ankush Kalange

Ravindra Rajaram Sawant

Laxminarayana Ramulu Gaddam

Abdullah Hafizulla Khan

Prabhakar Chikka Poojary

Rakesh Kumar

Anuj Durga Patro

Vaishali Mahendra Sawardeka

Vaishali Mahendra Sawardekar

Vaishali Mahendra Sawardekar

Sanjay Chintaman More

Sitaram Shantaram Dhuri

Vishwas Purshottam Kavalka

Rohidas Atmaram Tembulkar

Mithalal Kaniehiyalal Choudhary

Mithalal Kaniehiyalal Choudhary

Tipu Sultan Ábdul Shaikh

Jagruti Nilesh Ganatra

Jagruti Nilesh Ganatra

Jagruti Nilesh Ganatra

Vijaya Kashinath Surve

Gireesh K T

Ritu Vishal Sawant

Ritu Vishal Sawant

Vikrant Vinod Chavan

Deepali Naravan Kabra

Riya Ramesh Ramwani

Azeem Khan

Sadhana Sudesh Shenoy

Sadhana Sudesh Shenov

Sadhana Sudesh Shenov

Nishant Raghunath More

Mohd Jawed Shaikh

Indira Kuppuswamy

Indira Kuppuswamy

Ronak Lakhani

Ronak Lakhani

Chandrakala Bhaskar Shetty

Chandrakala Bhaskar Shetty

Chandrakala Bhaskar Shetty

Islamunnisa Kalimullah Quraish

Islamunnisa Kalimullah Quraish

Islamunnisa Kalimullah Quraishi

Shobha Sumit Jagadale

Prayeen Gajanan Palkar

Amresh Prabhunath Gupta

Anita Krisanpal Singh

Raiashree Shivanand Dodaman

Rajashree Shivanand Dodamani

Nana Abasaheb Itape

Sammy Mukheriee

Trupti Sudam Ingale

Time: 11:00 AM

**Kotak Mahindra Bank Limited** 

Place: Respective Branch Premise

Maharashtra Andherikur | Ghatkopare

Dombivali

Dombivali

Maharashtra Andherikur

Maharashtra Andherikur

Maharashtra Andherikur

Maharashtra Badlapur

Maharashtra Bhiwandi

Maharashtra Bhiwandi

Maharashtra Dombivali

Maharashtra Dombiyali

Maharashtra Dombiyali

Maharashtra Dombiyali

Maharashtra Dombivali

Maharashtra Dombiyali

Maharashtra Ghatkopare

Kalvan

Kalyan

Kalyan

Kalyan

Kalyan

Matunga

Matunga

Matunga

Matunga

Matunga

Matunga

Matunga

Matunga

Mulund

Mulund

Mulund

Mulund

Mulund

Mulund

Mulund

Mulund

Pokhran

Pokhran

Thane

Thane

Thane

Maharashtra Thane\_mead Ghatkopare

Maharashtra

Bidders are requested to Submit a copy of their Photo – identity, signature and address proof along with thei

original for verification together with two recent photographs on 29-05-2023 by 4pm at kalina Branch. Also individual bidder should be present to handover the documents. The Bank reserves the right to change the

enue/date/time of auction or cancel the auction / finalise the highest bid without any notice to bidders. The cost of the auction process will be debited to the customer account. Bank reserves the right to recover the

palance amount from the customer if the bid amount is insufficient to meet the payoff amount of the account. For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you are require

Maharashtra Thane mead

Maharashtra

Maharashtra

State Location Sub Location Gross Wg

Ghatkopare

110.78

22.43

13.00

49.84

8.04

237.34

32.67

49.39

101.22

56.15

39.70

49.12

67.49

27.56

19.27

81.42

115.79

31.03

280.05

313.68

291.52

37.96

12.81

112.25

73.10

11.33

22.38

17.11

46.17

102.73

140.93

36.47

184.66

40.12

33.34

76.32

58 65

36.98

68.07

230.60

17.69

39.63

84.42

63.17

125.89

16.68

388 20

50.46

44.23

14 93

121.56

23.03

192.7

Regd office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Corporate office: Kotak Infiniti, Bidg No 21, Infinity Park, General AK Valdya Marg, Malad (E), Mumbai-400097 www.kotak.com

**AUCTION-NOTICE** 

hat the below mentioned Borrower/s had availed gold loan facility against security of the gold ornaments/ items

as specified below. The Borrower's defaulted in due repayment of the installments and outstanding dues and as a esult of which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower's to repay the outstanding

mounts. However, the Borrower/s has failed to repay/clear his outstanding dues thereby compelling the Bank to

१. तुम्ही, आमच्या बँकेच्या वरील नावाच्या कर्जदारांनी आमच्या विलेपार्ले शाखेकडून खालील पत सुविधा घेतल्या: थकबाकीसह पतसुविधांचा तपशील खालीलप्रमाणे:

पर्याच व्याचना स (शकीत व्याचारत) आणि रेस्स ०२ ०५ २०२२ ग्रेजीय गविधेने खाना

ज. क्र.	.          सु।वयच स्वरुप	मयादा	व्याजाचा दर (यकात व्याजासह) आणि रस्ट	एकूण थकबाकी* (रु. त)
१	फ्लॅट खरेदीकरिता गृह कर्ज	१८.७६	1	रु. २२,४०,९६२.९७ पै.
<u> </u>		लाख	म्हणजेच ९.५५% (सध्याचा)	

\* सह प्रदानाच्या तारखेपर्यंत वरील नमूद तारखेपासून देय होईल अशा संविदात्मक दराने/आधारे पुढील व्याज. पतस्विधा या कर्जदार क्र. १ यांच्या नावे असलेल्या गहाण/<del>जंगमगहाण/हायर परचेरा/भाडेपट्टा</del> (प्रयोज्यनुसार) च्या मार्गाने खालील नमद मत्तेद्वारे सरक्षित आहेत

तुम्ही तुमच्याद्वारे निष्पादित विविध दस्तावेजांच्या मार्फत खालील व्यवहाराच्या अंतर्गत दायित्त्वांची वेळोवेळी पोच दिलेली आहे.

	र. पराल सदर गतनुष्याकारता वकञ्चा नाव तारणाचा त्याराल खालालप्रमाण.							
	तारणाचे स्वरुप	तारणांचे तपशील [ स्थळासह पूर्ण तपशिल, चार सीमा, चार बाजूंची एकूण						
(जंगमगहाण / गहाण इ.) मोजमापे आणि मालकाचे नाव द्यावे ]								
	गहाण	दिग्विजयु रघुनाथ कोकरे आणि लक्ष्मी रघुनाथ कोकरे यांच्या नावे असलेल्या फ्लॅट क्र. ०४, तळ मजला, बी विंग						
		शमीर अपार्टमेंट, साई सीएचएसएल, विरार पूर्व, वसई, ठाणे-४०१३०५. मोजमापित ४९५ चौ.फू.						
		सीमाबध्दः पूर्व : अंतर्गत रस्ता, पश्चिम : बिल्डिंग,						
		उत्तर : बिल्डिंग, दक्षिण : नारायण कुटीर बिल्डिंग						

\*\* बँकेने कारवाई साठी उपलब्ध इतर कायदेशीर मार्गाने वरील पात्र तारणांच्या विरोधात सरफैसी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही करण्याचा हक्क राखुन ठेवला आहे.

मान्य केलेल्या अटींप्रमाणे महल कर्ज/व्याजाचे प्रदान करण्यात वरील नावाच्या कर्जदारांनी केलेल्या कसरीच्या परिणामी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्देशांनुसार ०१.०५.२०२३ रोजी वरील नमूद खात्याचे वर्गीकरण नॉन-परफार्मिंग ॲसेट म्हणून करण्यात आले. आम्ही खाते नियमित करण्यासाठी स्मरणपत्रे पाठवुनही तुम्ही त्यावरील व्याजासह थकबाकी कर्जांची परतफेड

४. तुम्ही अ.क्र. १ अंतर्गत वरील नमुद कर्जदारांनी वरील नमुद विविध तारणांनी रितसर सुरक्षित केलेल्या पत सुविधांच्या संबंधात दायित्वे निभावण्यात कसूर केल्यामुळे आणि तुमच्या खात्याचे वर्गीकरण एक नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून करण्यात आल्यामुळे आम्ही याद्वारे तुम्ही क्र. १ यांच्याकडुन आमच्या अग्रिमा परत मागवत आहोत आणि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ्र ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये तुम्ही अ.क्र. १ यांना सूचना देऊन तुम्हाला सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत वरील नमूद तारखेपासून मान्य केल्यानुसार मासिक आधारे चक्रवाढीने ९.३५% दराने आरएलएलआर+ ०२०% (आरपी) + ०२% ओव्हरड्य म्हणजेच ११.५५% (सध्याचा) दराने पढील व्याजासह वरील परिच्छेद १ मध्ये तपशिलानुसार एकूण रु. २२,४०,९६२.९७ संपूर्णपणे बँकेला देऊन तुमचे संपूर्ण दायित्व

आम्ही कर्जदार नावे कर्जदार नावे दिग्विजय रघुनाथ कोकरे आणि लक्ष्मी रघुनाथ कोकरे ज्यांनी सरफैसी ॲक्ट अन्वये अंमलबजावणी योग्य नॉन-ऑग्री सिक्युरिटीज दिली आहे नावे फ्लॅट क्र. ०४, तळ मजला, बी विंग, शमीर अपार्टमेंट, साई सीएचएसएल, विरार पूर्व, वसई, ठाणे-४०१३०५. मोजमापित ४९५ चौ.फू. यांना आम्ही पुढे सूचना देतो की, प्रदानाच्या तारखेपर्यंत व्याज आणि प्रभार इ. सह वरील संपूर्ण रकमेचे प्रदान करण्यात कसूर केल्यास, आम्ही सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अंतर्गत आम्हाला निहित असलेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकारांचा वापर करू.

कृपया ध्यानात ठेवावे की, कायद्याने पुढील व्याज आणि प्रभार इ. सह थकबाकीची परतफेड करण्याकरिता कर्जदार आणि हमीदार संयक्तपणे व वेगवेगळे जबाबदार आहेत

कृपया ध्यानात ठेवावे की, संपूर्ण परतफेड होईपर्यंत प्रत्येक पत सुविधेसाठी कबूल केलेल्या दर आणि आधारे व्याजाचे उपार्जित होणे

८. सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (१३) कडे देखील तुमचे लक्ष वेधण्यात येते. ज्यामुळे तुम्हाला आमची आगाऊ लेखी संमती घेतल्याशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे वर उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तांचे हस्तांतरण/अन्य संक्रमण/ स्थानांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. कृपया हे देखील ध्यानात ठेवावे की, सदर ॲक्ट किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांमधील तरतुर्दीचे पालन न करणे/ उल्लंघन करणे हा ॲक्टच्या कलम २९ अंतर्गत तरतुर्दीनुसार कारावास आणि/किंवा दंडासह

९. अ. क्र. -प्र.ना- अंतर्गत उल्लेखित हमीदारांनी सदर कर्जदारांच्या कर्जाला सुरक्षित करण्यासाठी वैयक्तिक हमी दिलेली आहे. आणि त्यामुळे आमच्या मागणीनुसार थकबाकी चुकती करण्यात कर्जदारांना सांगण्यात येते कारण आम्ही तुमच्या वैयक्तिक हमीच्या आधारे आमच्या थकबाकीच्या वसुलीकरिता कायद्यानुसार त्यानंतर विरोधात कार्यवाही सुरू करू.

१०. आम्ही तुम्हा सर्वांना ही सूचना देतो की, सदर खाते दिलेल्या वेळेत नियमीत/ परतफेड न झाल्यास आरबीआय मार्गदर्शक तत्वानुसार बँकेने सहेतुक कसूरवार म्हणून तुम्हाला वर्गीकृत केले तर वस्लीसाठी बँकेला उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर उपाययोजना करण्या व्यतिरिक्त तुमचे आरबीआय मार्गदर्शक तत्वानुसार नाव, पत्ता, कसुरीचे तपशील, थकबाकी इ. सह वर्तमानपत्रात तुमचे छायाचित्र प्रकाशित करण्याचे अधिकार बँक राखून ठेवत आहे. ११. आम्ही तुम्हाला हा सल्ला देखील देतो की, वरील सदर थकबाकी वसूल करण्याकरिता तसेच तुमच्याकडून येणे थकबाकी असलेल्या

येऊ न देता ही मागणी सूचना दिली आहे व तो अधिकार आम्ही सोडून दिले असे समजू नये. १२. पुढे तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

जाहीर नोटीस

सौ. हिरा गुलाबराव बनसोडे हे सीटीएस क्र. ८०९, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, ठाकुर गाव, कांदिवली (पूर्व). मुंबई ४००१०१ धारक प्लॉटवर बांधकामित . लॉसम-बी को-ऑप. हाऊ. सोसा. लि. मध्ये स्थित ऑर्किड अशा ज्ञात इमारत क्र. १ मधील ७व्या मजल्यावरील बी विंगमधील फ्लॅट क्र. ७०४ चे संयक्त मालक होते. ते सोसायटीद्वारे जारी विभिन्न क्र. २०६ ते २१० धारक प्रत्येकी रु. ५०/- च्या ५ शेअ करिता शेअर प्रमाणपत्र क्र. ४२ धारक ब्लॉसम-बी सीएचएस. लि. चे सदस्यसद्धा होते. श्रीम. सलोचना जे. वाघमारे यांचे २७/५/२०१८ रोजी मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पती श्री. जगन्नाथ मारुती वाघमारे यांचे त्यांच्याआधीच २६/७/१९८५ रोजी निधन झाले होते.

आमचे अशील संयुक्त मालक आणि श्रीम. सुलोचन जे. वाघमारे यांची बहीण, एकमेव कायदेशीर वारसदार सौ. हिरा गलाबराव बनसोडे यांनी फ्लॅट क्र. ७०४ ची मालकी असल्याचा दावा केला आहे. सदर जाहीर सुचनेद्वारे आम्ही याद्वारे फ्लॅटमधील मयत सदस्याच्य . मालकीच्या दावोदारीकरिता कोणतेही इतर दावेदार/आक्षेपक यांच्याकडन किंवा कोणतेही इतर वारस किंवा वारसदार यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास फ्लॅटच्या मालकीच्या हस्तांतराकरित त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या परक तसे दस्तावेज आणि इतर पराव्यांच्या प्रतींसह सदर सूचनेच्या प्रकाशनापासून १४ दिवसांच्या आत मागवीत आहोत/त्यांचा दावा जमा करण्यासाठी बोलावत आहोत जा निम्नम्वाक्षरीकारांना १४ दिवसांच्या दिलेल्या कालावधीत दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर सौ. हिरा गलाबराव बनसोडे य ब्लॉसम-बी सीएचएस. लि. शी संपर्क करतील आणि फ्लॅटच्या मालकीचा दावा करतील. त्यानंतर कोणताही दावा/आक्षेप प्राप्त झाल्यास ते त्यागित असल्याचे किंवा वैध दावा नसल्याचे समजले जाईल सौ. हिरा गुलाबराव बनसोडे ह्या स्वर्गीय श्रीम. सलोचना जे. वाघमारे यांच्या एकमेव कायदेशीर वारसदार आणि ब्लॉसम को-ऑप. हाऊ. सोसा. लि च्या ऑर्किड इमारतीमधील फ्लॅट क्र. ७०४ करित हक्कदार आहेत असे समजले जाईल आणि निश्चित केले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.

ठिकाण : मुंबई

सही/-(उल्हास पै) वकील, उच्च न्यायालय व्हीएसके असोसिएटस कष्णा पॅलेस. साईधाम मंदिराच्यापढे वेस्टर्ने एक्सप्रेस हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००-१०१. दूरध्वनी: ०२२-६६९९०००

## IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH)

A. E & R. SUIT NO. 217/424 OF 1997 M/s Byramjee Jeejeebhoy Pvt. Ltd. Having its office at 83, Jolly Maker Chambers II, Nariman Point, Mumbai-... Plaintiffs 400 021 V/S.

. New Fair Co-op. Hsg. Soc. Ltd A Cooperative Society registered under The Maharashtra Co-op. Societies Act, Having its registered office at Mayfair Apartments, 26, S.V.Road, Bandra West), Bombay - 400 050


- 2. Mrs. May Hariharan 3. B.T. Charities
- 4. Mrs. H. B. Seth
- 5. Usha Enterprises 6. Dr. J. D.Jadhav
- 7.Mr. D. M. Sahani
- 8.Mr. Sanjay Srichand Uttam Having Address at Mayfair Apartments, 26 S.V.Road, Bandra (West), Mumbai-400 050

...Defendant The Defendant No. 6 abovenamed.

Whereas the Plaintiff abovenamed has instituted the suit against the Defendants praying therein that the Defendants be ordered and decreed to deliver to Plaintiffs vacant and peacefu possession of the suit property namel land bearing Plot No. 26, C.S. No.116 of Town Planning Scheme II, Bandra City Survey No.108 situated at S. V Road, Bandra (West), Mumbai-400 050 admeasuring 2026 sq.Yrds of thereabouts along with the structure building standing thereon and for other reliefs.

You are hereby summoned to file your Written Statement with a list of documents relied upon on or before 9th June, 2023 at 02.45 P.M. and appear before the Court Room No. 34 in person or by a duly authorized Pleader of the Court uly instructed and able to answe all material questions relating to the suit. You will bring with you or send by your Pleader, any documents in which you intend to rely in support of your defence and you are hereby required to take notice that in default of filing the Written Statement of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence. Given under my hand and the Seal o

this Hon'ble Court, this 21st day of April,2023



जाहीर नोटीस

# मी सौ. बेला एम. शाह यांच्या ताब्यात

आणि कब्जात असलेल्या नटवर नगर, रोड क्र. ३, जोगेश्वरी पूर्व मुंबई - ४०० ०६० येथे स्थित सोसायटी म्हणजेच सविता सदन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. १७ असलेल्या ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०३ आणि शेअर प्रमाणपत्र क्र. १८ असलेल्या ५व्या फ्लॅट क्र. ५०२ धारक खालील नमूद फ्लॅट्स त्यासह कार पार्किग्स (यानंतर सदर परिसर असे उल्लेखित) च्या नामाधिकारांची तपासणी करत आहे.

सर्व व्यक्तींना खालील नमूद सदर परिसर किंवा त्यावरील कोणत्याही भागविरोधात वारसा, करार, कंत्राट, विक्री, गहाण, कब्जा, भेट, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा असल्यास तसे लिखित स्वरुपात पष्ट्यर्थ कागदपत्रीय पराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना खाली दिलेल्या पत्त्यावर सदर तारखेपासन १० दिवसांच्या आत कळविणे, अन्यथा कोणतेही दावे नसल्याचे आणि/किंवा त्यागित केल्याचे समजण्यात येईल आणि त्यानुसार नामाधिकार प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. सदर परिसरांचे परिशिष्ट

# मुंबई उपनगर/शहराच्या नोंदणीकृत जिल्हा

आणि उप-जिल्ह्यामधील वॉर्ड के/ई अंतर्गत नगरपालिका दर आणि करांद्वारे मुल्यांकित प्लॉट क्र. ६३ आणि सी.टी. एस. क्र. ३८, ३८/१ ते ३८/४, गाव -इस्मालिया, तालुका - अंधेरी धारक सविता सदन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. येथील प्रमाणपत्र क्र. १८ धारक शेअर्स सह त्यासह स्थित एक कार पार्किंग त्यासह ४थ्या मजल्यावरील तो सर्व फ्लॅट धारक क्र. ४०३ मोज. ६३० चौ. फू. चटई क्षेत्र सह एक कार पार्किंग त्यासह प्रमाणपत्र क्र. १७ धारक शेअर्स आणि ५व्या मजल्यावरील फ्लॅट धारक क्र. ५०२ सुद्धा मोज. ८०० चौ. फू. चटई क्षेत्र. सदर दिनांक २३ मे, २०२३.

सही/-कपिल एन. गोर वकील आणि सॉलिसिटर्स

कार्यालयीन पत्ता: सी. ए. शाह ॲण्ड कं १ला मजला, इस्लाम बिल्डिंग,

दिनांक : २३.०५.२०२३ ठिकाणः मुंबई



झोनल स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. दरध्वनी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८१४, ईमेल : armbom@bankofbaroda.co.ii स्थावरच्या विक्रीसाठी विक्री सूचना परिशिष्ट IV-ए आणि II-ए [नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदीं ]

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ६(२) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट.

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार गहणदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या खालील नमूद तारण खात्यामधील तारण धनकोंच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' आणि ''विनाअंबलब तत्वाने'

विव	मण्यात येणार आहे. कजेदार/हमीदार/तारण मत्ता/१	थकबाकी/राखीव किमत	/ई-लिलावाची तारीर	ख आणि वेळ, इअर आणि बो	ाली वाढविण्याची रक्कम खाव	ती नमूद केली आहे.	
अ. क्र.	कर्जदार/संचालक आणि हमीदाराचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकतीच्या वर्णनासह काही असल्यास ज्ञात बोजा	एकूण थकवाकी	१. ई-लिलावाची तारीख २. ई-लिलावाची वेळ- पासून ते पर्यंत वेळ ३. बोली सादर करण्याची अंतिम तारीख	<ol> <li>श) राखीव किंमत आणि</li> <li>मिळकतीची इअर रक्कम</li> <li>) बोली वाढविण्याची रक्कम</li> </ol>	१. इअर जमा खाते क्र. २. आयएफएससी कोड ३. बँक ऑफ बडोदा शाखा	१. कब्जाची स्थिती (अन्वयिक/प्रत्यक्ष) २. मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख ३. वेळ
ę	मे. मॅचमडे कॉक्रेते प्रॉडक्ट्स मॅनुफॉसिटुरिंग प्रा. लि. (कर्जदार) इंडस्ट्रियल जिमन गेट क्र- ५२७ (भाग), केलंथ गाव, तहसील-वाडा, जिल्हा-ठाणे श्री. रोमिं केआर. सामंता (हमीदार) आणि श्रीम. रतना प्रेमचंद सामंता (हमीदार) आणि श्री. प्रेमचंद सामंता (हमीदार) बी-१०७, रो हाउस, जेसल पार्क, भायंदर (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र-४०११०५		एकूण देय- इ. ३२१.४८ लाख २५-१०-२०१५ अधिक पासून त्यावरील व्याज आणि खर्च तारखेपर्यंत वजा वसूली.	१) ३०.०६.२०२३ २) दु. १.०० ते दु. ३.०० ३) २९.०६.२०२३ आणि सायं. ०५.००	१) रु. १२०.८७ लाख २) रु. १२.१० लाख ३) रु. १.०० लाख	१. ०३८३०२०००१२३१ २. बीएआरबी०बीएएलबीओएम (पाचवे अक्षर शृत्य) ३. बॅलार्ड इस्टेट	१. प्रत्यक्ष कब्जा २. १७.०६.२०२३ ३. दु. १२.०० ते दु. २.००

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि http://www.bankofbaroda.in/e-auctiontiger.net/EPROC/ मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ रकमांच्या संबंधात पुढे मागणी करण्याकरिता आमचे अधिकार व आम्हाला असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार व उपायांना बाधा घ्यावा. संभाव्य बोलीदार फोन क्र. ०२२–४३६८३८११ मोबाईल क्र. ९१५२९४१०१/८८०९१७९२०४ वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क करू शकतात.

प्राधिकृत अधिकारी

सही/

ठिकाण : मुंबई

दिनांक: ०८.०५.२०२३

प्राधिकृत अधिकारी

४६, वीर नरीमन रोड, अकबरलीस समोर,मुंबई - ४०० ०२३.